



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक २]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी ९-१५, २०२५/पौष १९-२५, शके १९४६

[पृष्ठे १६, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-१६
१-४७	

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांजकडून

आदेश

क्रमांक ३४५-२०२४.—

श्रीमती एम. एस. भदाणे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अकोला त्यांच्या खाती दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण २४३ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ ते २१ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण चार दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी तसेच रजेच्या नंतर दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी जोडून दिनांक १३ सप्टेंबर,

अ-एक-(१७२४).

२०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एम. एस. भदाणे, ह्या जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसल्या तर त्या त्याच पदावर राहील्या असल्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३५ व ३६ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ८ (८) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून आदेश देत आहे की,

श्री ए. डी. क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त.सत्र न्यायाधीश, अकोला हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा तसेच न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, अकोला यांचा कार्यभार पाहतील.

राजेश एस. तिवारी,

अकोला : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
दिनांक १२ सप्टेंबर, २०२४. अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०.

आदेश

क्रमांक २१०-२०२४.—

श्री. आर. बी. हणवते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, लोणार यांची दिनांक २१ ऑगस्ट, २०२४ रोजीची ०१ (एक) दिवसाची वैद्यकीय कारणास्तव परिवर्तीत रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधित अर्जदार यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. जी. एस. खुपसे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, लोणार यांनी पाहीला.

श्री. आर.बी.हणवते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायादंडाधिकारी, प्रथम वर्ग, लोणार हे रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९(२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. आर. बी. हणवते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायादंडाधिकारी, प्रथम वर्ग, लोणार हे उपरोक्त रजेच्या कालावधित गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर तथा न्यायादंडाधिकारी, प्रथम वर्ग, लोणारा म्हणून स्थानापन्न राहिले असते.

श्री. आर. बी. हणवते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायादंडाधिकारी, प्रथम वर्ग, लोणारा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ७० (३) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधित वेतन मिळेल, तसेच त्यांच्या परिवर्तीत रजेच्या खाती प्रारंभीचे दिनांकास एकूण २० दिवसांची परिवर्तीत रजा शिल्लक होती. त्यामधून उपरोक्त मंजूर केलेल्या ०१ (एक) दिवसांची परिवर्तीत रजेच्या दुप्पट म्हणजे एकूण ०२ (दोन) दिवसांची अर्धवेतनी रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११.

आदेश

क्रमांक २११-२०२४.—

श्रीमती. एस. आर. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा यांना दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ पावेतोची एकूण ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या पुढील दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजीचा रविवार आणि दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी जोडून दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ चे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळे पूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधित अर्जदार यांचे न्यायालयाचा पदभार श्रीमती जे. पी. शिराळे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बुलढाणा यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्रीमती. एस. आर. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा ह्या रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती. एस. आर. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा ह्या उपरोक्त रजेच्या कालावधित रजेवर गेल्या नसत्या तर त्या मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा येथे स्थानापन्न म्हणून राहिल्या असत्या.

श्रीमती. एस. आर. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी, बुलढाणा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधित वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण ७७ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधून उपरोक्त मंजूर केलेली ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२.

आदेश

क्रमांक २१२-२०२४.—

श्रीमती. एन. एम. जमादार, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव यांना दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ ते ०१ सप्टेंबर, २०२४ पावेतोची अशी एकूण ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा, रजेचे पुढे दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी सह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधित अर्जदार यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती. एम. बी. अत्तार, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्रीमती. एन. एम. जमादार, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव ह्या रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती. एन. एम. जमादार, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव ह्या उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव येथे स्थानापन्न म्हणून राहिल्या असल्या.

श्रीमती. एन. एम. जमादार, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण २१३ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधुन उपरोक्त मंजूर केलेली ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३.

आदेश

क्रमांक २१४-२०२४.—

श्रीमती. एस. एस. बजाज, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बुलढाणा यांना दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ पावेतो ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा कार्यालयात मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा पदाभार श्रीमती पी. ए. खंडारे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बुलढाणा यांनी पाहीला.

श्रीमती. एस. एस. बजाज, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बुलढाणा हे रजेवरून परत आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती. एस. एस. बजाज, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, खामगांव ह्या उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बुलढाणा येथे स्थानापन्न म्हणून राहिल्या असल्या.

श्रीमती. एस. एस. बजाज, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बुलढाणा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण १६९ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधुन उपरोक्त मंजूर केलेली ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांचे कार्यालय, बुलढाणा

पहा :-(१) शासन निर्णय वित्त क्र. टीआरडब्ल्यु/प्र. क्र. २६१/८९ कोषा-४ दिनांक १८ ऑक्टोबर, ८९. राजपत्रित अधिका-यांचे आहरण करण्याच्या पद्धतीत सुधारणा नियुक्ती स्थलांतर रजा मंजुरी इत्यादी.

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम २९.

(३) श्री. एस. ए. कुळकर्णी सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापुर यांचा दिनांक ०६ ऑगस्ट, २०२४ चा अर्जित रजा मिळणे बाबतचा अर्ज.

आदेश

क्रमांक २१५-२०२४.—

श्री. एस. ए. कुळकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, मलकापुर यांना वरील संदर्भ क्रमांक (३) नुसार दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०५ सप्टेंबर, २०२४ पावेतोची एकूण ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा, रजेचे मागिल दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवारची सुट्टी, दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी जोडून दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ चे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळे पूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा पदाभार श्री. एस.एम. आहेर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापुर यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. ए. कुळकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापुर हे रजेवरून परत आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. ए. कुळकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापुर हे उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर मलकापुर येथे स्थानापन्न म्हणून राहिले असते.

श्री. एस. ए. कुळकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापुर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण १७८ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधुन उपरोक्त मंजूर केलेली ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५.

आदेश

क्रमांक २१६-२०२४.—

श्री. व्ही. व्ही. मुगळीकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बुलढाणा यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०५ सप्टेंबर, २०२४ पावेतो ०३ (तीन) दिवसांची अर्जित रजा रद्द करण्यांत येवून अर्जदार यांचे विनंतीनुसार वैद्यकीय कारणास्तव परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. आर. एन. मेहरे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बुलढाणा यांचेकडे ठेवण्यांत आला होता.

श्री. व्ही. व्ही. मुगळीकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बुलढाणा हे रजेवरून परत आल्या नंतर त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. व्ही. व्ही. मुगळीकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बुलढाणा उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बुलढाणा येथे स्थानापन्न राहिले असते.

श्री. व्ही. व्ही. मुगळीकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बुलढाणा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (३) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या अर्धवेतनी रजेच्या खाती रजा प्रारंभीचे दिनांकास एकूण ३१६ दिवसांची परिवर्तीत रजा शिल्लक होती. त्यामधुन उपरोक्त मंजूर केलेली ०३ (तीन) दिवसांची परिवर्तीत रजेच्या दुप्पट म्हणजे एकूण ०६ (सहा) दिवसांची परिवर्तीत रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

एस. सी. खटी,

बुलढाणा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४. बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६.

आदेश

क्र. प्र. ब-२-२७६-२०२४.—

श्री. ए. एस. कोष्टी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, मालेगांव यांच्या खाती दिनांक १७ जुलै, २०२४ रोजी १२७ दिवसांची परिवर्तीत रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १८ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ रोजीची ०३ (तीन) दिवसांची परावर्तित रजा (वैद्यकीय कारणास्तव) कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या कालात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. ए. एस. कोष्टी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, मालेगांव वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी दिलेल्या आदेशानुसार, उपरोक्त कालावधीत वरील न्यायालयाचे कामकाज श्री. पी. यु. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, मालेगांव यांनी पाहिले.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७.

आदेश

क्र. प्र. ब-१-२७८-२०२४.—

श्रीमती. सी. पी. जैन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, वाशिम यांच्या खाती दिनांक २८ जुलै, २०२४ रोजी २८९ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. त्यांना दिनांक २९ जुलै २०२४ व ३० जुलै, २०२४ रोजीची दोन (०२) दिवसांची अर्जित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या कालात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती आहे.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती. सी. पी. जैन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, वाशिम वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसल्या तर त्या त्याच पदावर राहिल्या असल्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी दिलेल्या आदेशाप्रमाणे उपरोक्त कालावधीत वरील न्यायालयाचे कामकाज श्री. एस. एस. घोरपडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, वाशिम यांनी पाहिले.

दिनांक ३१ जुलै, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८.

आदेश

क्र. प्र. ब-१-२९०-२०२४.—

श्री. आर. एस. करंकाळ, जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहायक सत्र न्यायाधीश, मंगरूळपीर यांच्या खाती दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी एकूण २९२ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. त्यांना दिनांक ०१ एप्रिल, २०२४ ते ०६ एप्रिल, २०२४ रोजीची सहा (०६)

दिवसांची अर्जित रजा दिनांक ३० मार्च, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०८ एप्रिल, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती आहे.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. आर. एस. करंकाळ, जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहायक सत्र न्यायाधीश, मंगरूळपीर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी दिलेल्या आदेशाप्रमाणे, उपरोक्त कालावधीत वरील न्यायालयाचे कामकाज श्री. एस. एस. घोरपडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मंगरूळपीर यांनी पाहिले. दिनांक १३ ऑगस्ट, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९

आदेश

क्र. प्र. ब-२-२९२-२०२४.—

श्री. डी. एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, रिसोड यांच्या खाती दिनांक २९ जुलै, २०२४ रोजी एकूण ५७ दिवसांची परावर्तित रजा शिल्लक आहे. त्यांना दिनांक ३० जुलै, २०२४ ते ०१ ऑगस्ट, २०२४ रोजी पर्यंतची तिन (०३) दिवसांची परावर्तित रजा (वैधकीय कारणास्तव) कार्यान्तर् मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. डी. एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, रिसोड वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी दिलेल्या आदेशानुसार, उपरोक्त कालावधीत वरील न्यायालयाचे कामकाज श्रीमती पी. एम. कांबळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, रिसोड यांनी पाहिले.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०.

आदेश

क्र. प्र. ब-२-२९३-२०२४.—

श्री. एम. एस. पदवाड, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, वाशिम यांच्या खाती दिनांक १४ ऑगस्ट, २०२४ रोजी एकूण ५५ दिवसांची अर्जित रजा

शिल्लक आहे. त्यांना दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंतची चार (०४) दिवसांची अर्जित रजा दिनांक २६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहिल.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. एम. एस. पदवाड, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, वाशिम वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी असा आदेश देतो की, उपरोक्त कालावधीत वरील न्यायालयाचे कामकाज श्रीमती ए. आर. फकाबादकर, सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, वाशिम यांनी पाहावे.

(एस. व्ही. हांडे)

वाशिम : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
दिनांक १४ ऑगस्ट, २०२४. वाशिम.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २१.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांजकडून

आदेश

क्रमांक २१७-२०२४.—

श्री. ए. जी. देशिंगकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मलकापुर यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ पावेतोची अशी एकूण ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा, रजेचे मागिल दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवार, दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी आणि रजेचे पुढे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ रोजी श्रीगणेश चतुर्थी आणि ०८ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवारची सुट्टी जोडून, दिनांक ३१ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा न्यायीक पदभार श्रीमती एन. एम. जमादार, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, खामगांव आणि प्रशासकीय कार्यभार श्री. एस. एस. अहेर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापुर यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. जी. देशिंगकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मलकापुर हे रजेवरून परत आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. ए. जी. देशिंगकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मलकापूर हे उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मलकापूर येथे स्थानापन्न म्हणून राहिले असते.

श्री. ए. जी. देशिंगकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मलकापूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण २२५ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधून उपरोक्त मंजूर केलेली ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२

आदेश

क्रमांक २१८-२०२४.—

श्री. एस. व्ही. जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मलकापूर यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ पावेतोची अशी एकूण ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा, रजेचे मागिल दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवार, दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी आणि रजेचे पुढे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ रोजी श्रीगणेश चतुर्थी आणि ०८ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवारची सुटी जोडून, दिनांक ३१ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळनंतर पासून ते दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा न्यायीक पदभार श्री. पी. पी. कुळकर्णी, जिल्हा न्यायाधीश-२ तथा, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव आणि प्रशासकीय पदभार श्री. एस. एस. अहेर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मलकापूर यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. व्ही. जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मलकापूर हे रजेवरून परत आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. व्ही. जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मलकापूर हे उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मलकापूर येथे स्थानापन्न म्हणून राहिले असते.

श्री. एस. व्ही. जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र

न्यायाधीश, मलकापूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच, त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण २५५ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधून उपरोक्त मंजूर केलेली ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३.

आदेश

क्रमांक २१९-२०२४.—

श्री. एल. ए. बिडवई, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ पावेतोची अशी एकूण ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा, रजेचे मागिल दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवार, दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी आणि रजेचे पुढे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ रोजी श्रीगणेश चतुर्थी आणि ०८ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवारची सुटी जोडून, दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळनंतर पासून ते दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा पदभार श्री. पी. पी. कुळकर्णी, जिल्हा न्यायाधीश-२ तथा, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्री. एल. ए. बिडवई, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव हे रजेवरून परत आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एल. ए. बिडवई, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव हे उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव येथे स्थानापन्न म्हणून राहिले असते.

श्री. एल. ए. बिडवई, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खामगांव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण ३००+१३ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधून उपरोक्त मंजूर केलेली ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४.

आदेश

क्रमांक २२०-२०२४.—

श्री. यु. एस. ईवरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, संग्रामपुर यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ पावेतोची अशी एकूण ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा, रजेचे मागिल दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवार, दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची पोळा सुटी आणि रजेचे पुढे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ रोजी श्रीगणेश चतुर्थी आणि ०८ सप्टेंबर, २०२४ रोजी रविवारची सुटटी जोडून, दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळानंतर पासून ते दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजीची कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

उपरोक्त रजेच्या कालावधीत अर्जदार यांचे न्यायालयाचा पदभार दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळानंतर पासून ते ०४ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपर्यंत (सांयकाळ) श्री. सी. एम. खारकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जळगांव जामोद आणि राहिलेल्या कालावधीकरीता श्रीमती. पी. डी. मेंढे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर जळगांव जामोद यांचेकडे स्वतःचे काम सांभाळून ठेवण्यात येत आहे.

श्री. यु. एस. ईवरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, संग्रामपुर हे रजेवरून परत आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वीच्याच पदी नियुक्त राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. यु. एस. ईवरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, संग्रामपुर हे उपरोक्त रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, संग्रामपुर, येथे स्थानापन्न म्हणून राहिले असते.

श्री. यु. एस. ईवरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, संग्रामपुर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ७० (१) प्रमाणे उपरोक्त रजेच्या कालावधीत वेतन मिळेल, तसेच त्यांच्या रजा प्रारंभीचे दिनांकास त्यांचे रजेच्या खाती एकूण ११७ दिवस अर्जित रजा शिल्लक आहे. त्यामधून उपरोक्त मंजूर केलेली ०४ (चार) दिवसांची अर्जित रजा खर्ची टाकण्यांत यावी व रजेची नोंद त्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

(अवाच्य),

बुलढाणा : प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४. बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५.

जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून

आदेश

क्रमांक ३२७-२०२४.—

श्रीमती व्ही. पी. धुर्वे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, अकोला त्यांच्या खाती दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी एकूण २३३ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण चार (०४) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजीची सार्वजनीक सुटी तसेच रजेच्या नंतर दिनांक ०८ सप्टेंबर, २०२४ व ०९ सप्टेंबर, २०२४ रोजीची सार्वजनीक सुटी व रविवारची सुटी जोडून मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती व्ही. पी. धुर्वे, ह्या जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसल्या तर त्या त्याच पदावर राहिल्या असत्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील स्वाक्षरी करणार असा आदेश देत आहे की, श्री. एस. जे. बोंद्रे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, अकोला हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६.

आदेश

क्र.३४०-२०२४.—

श्री. कै.को. कुरंदळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, पातुर यांच्या खाती दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण १५६ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. त्यांना दिनांक १२ सप्टेंबर, २०२४ ते १३ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण दोन (०२) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी तसेच रजेच्या नंतर दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या सुट्या जोडून दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. कै.को. कुरंदळे हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहीले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील स्वाक्षरी करणार असा आदेश देत आहे की, श्री. पी. एस. ठाकरे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, पातुर हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचे तातडीचे दिवाणी, फौजदारी व प्रशासकीय स्वरूपाचे काम पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७.

आदेश

क्र.३४१-२०२४.—

श्रीमती. ए. ए. देसाई, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांच्या खाती दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण १८६ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ ते २१ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण चार दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी तसेच रजेच्या नंतर दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी जोडून, दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासुन ते दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती ए. ए. देसाई ह्या जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर राहील्या असत्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील सही करणार असा आदेश देत आहे की, श्री. व्ही. एस. खांडबहाले, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २८.

आदेश

क्र.३४२-२०२४.—

श्री. व्ही.के. उमाळे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांच्या खाती दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण १९५ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक ०१ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ अशी

एकूण सहा (०६) दिवसांची वाढीव अर्जित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्येत्तर मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहील.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही.के. उमाळे, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहीले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून यापूर्वी दिलेल्या आदेशान्वये श्री. डी. एस. कोलते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांनी वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचे तातडीचे काम पाहले.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २९.

आदेश

क्र.३४३-२०२४.—

श्री. के. ए. भेंडवडे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांच्या खाती दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण २०२ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १२ सप्टेंबर, २०२४ ते १३ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण दोन दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी तसेच रजेच्या नंतर दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ रोजीची सार्वजनिक सुटी जोडून दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहील.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. के. ए. भेंडवडे, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहीले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील सही करणार असा आदेश देत आहे की, श्री. डी. एस. कोलते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३०.

आदेश

क्र.३४४-२०२४.—

श्री. के. ए. भेंडवडे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांच्या खाती दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण २०६ दिवसांची अर्जित रजा

शिल्लक आहे. यांना दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ ते ०६ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण चार दिवसांची अर्जित रजा, रजेच्या नंतर दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ ते ०८ सप्टेंबर, २०२४ रोजीची सार्वजनिक सुटी जोडून, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. के. ए. भेंडवडे, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून यापूर्वी दिलेल्या आदेशान्वये श्री. डी. एस. कोलते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांनी वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचे तातडीचे काम पाहिले.

दिनांक १० सप्टेंबर, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३१.

आदेश

क्र. ३४६-२०२४.—

श्री. व्ही. जे. डोंगरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अकोला यांच्या खाती दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण २१९ दिवसांची अर्धवेतनी अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ ते १० सप्टेंबर, २०२४ अशी एकूण दोन (०२) दिवसांची परिवर्तीत रजा, कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती आहे.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही. जे. डोंगरे, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून यापूर्वी दिलेल्या आदेशान्वये श्री. के. ए. भेंडवडे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांनी वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार पाहिला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३२.

आदेश

क्र. ३४७-२०२४.—

श्री. एस. जे. बोंद्रे, ४ थे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, अकोला त्यांच्या खाती दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण १९४ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना

दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ ते १९ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण दोन (०२) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुट्टी जोडून दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ रोजीची भरती प्रक्रियेतील कार्य पूर्ण झाल्यानंतर कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगी सह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहिल.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस. जे. बोंद्रे, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील स्वाक्षरी करणार असा आदेश देत आहे की, वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार खालील प्रमाणे राहिल.

श्रीमती व्ही. पी. धुर्वे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, अकोला हया दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ रोजीपर्यंत तदनंतर श्री. ए. जे. गिन्हे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, अकोला हे दिनांक १६ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक २० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत सदर न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

(अवाच्य)

अकोला :
दिनांक १३ सप्टेंबर, २०२४.

जिल्हा न्यायाधीश-१,
अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३३.

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून

आदेश

क्रमांक ३३०-२०२४.—

श्रीमती. एस. ओ. पांडे, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला त्यांच्या खाती दिनांक ०५ सप्टेंबर रोजी एकूण १४३ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ ते १३ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण पाच (०५) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ व ०८ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुटी तसेच रजेच्या नंतर दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४

रोजीच्या सुट्या जोडून, दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहील.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती. एस. ओ. पांडे, ह्या जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर राहील्या असत्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील सही करणार असा आदेश देते की, वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार खालील प्रमाणे राहील.

अ. क्र. न्यायिक अधिक-यांची नावे कार्यभार कालावधी
व पदनाम

(१)	(२)	(३)
१ श्री. एस. ए. मुळीक, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला.	दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपर्यंत	
२ श्री. व्ही. एस. सांडबहाले, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला.	दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत	

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३४.

आदेश

क्र. ३३१-२०२४.—

श्री. ए. एन. खताडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, बार्शिटोकळी त्यांच्या खाती दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण ७१ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १२ सप्टेंबर, २०२४ ते १३ सप्टेंबर, २०२४ अशी दोन (०२) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजीची सार्वजनिक सुट्टी तसेच रजेच्या नंतर दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या सुट्या जोडून,

दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहील.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. ए. एन. खताडे, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहीले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील स्वाक्षरी करणार असा आदेश देते की, श्री. पी. एस. भंडारी, दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर, बार्शिटोकळी हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी काम पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३५.

आदेश

क्र. ३३२-२०२४.—

श्री. एस. ए. मुळीक, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांच्या खाती दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण २९० दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ ते २१ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण चार (०४) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुट्टी तसेच रजेच्या नंतर दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुट्टी जोडून, दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहील.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस. ए. मुळीक, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर कायम राहीले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील सही करणार असा आदेश देत आहे की, श्री. व्ही. एस. सांडबहाले, ६ वे सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३६.

आदेश

क्र. ३३३-२०२४.—

श्री. एन. डी. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, अकोला त्यांच्या खाती दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण १६२ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ ते १३ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण पाच (०५) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ व ०८ सप्टेंबर, २०२४ रोजीची सार्वजनीक सुट्टी व रविवारची सुट्टी जोडून दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ रोजीचे रिमांड ड्युटीपुर्वीपर्यंत तसेच दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ रोजीचे रिमांड ड्युटी संपल्यानंतरपासून ते १८ सप्टेंबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. एन. डी. जाधव, हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहीले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील स्वाक्षरी करणार असं आदेश देत की आहे की, वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार खालीलप्रमाणे राहील

अ. क्र. न्यायिक अधिक-यांची नावे कार्यभार कालावधी व पदनाम

(१)	(२)	(३)
१	श्रीमती. एस. बी. यादव, २ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी अकोला	दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ११ सप्टेंबर, रोजीचे कार्यालयीन वेळेपर्यंत
२	श्रीमती. व्ही. पी. धुर्वे, ३ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्याय- दंडाधिकारी, प्रथम श्रेणी अकोला	दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीची कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३७.

आदेश

क्र. ३३४-२०२४.—

श्रीमती. एस. एस. जांभळे, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला त्यांच्या खाती

दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण ८८ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ ते १० सप्टेंबर, २०२४ अशी एकूण दोन (०२) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ व ०८ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुट्टी तसेच रजेच्या नंतर दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुट्टी जोडून, दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १२ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती. एस. एस. जांभळे, ह्या जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसत्या तर ते त्याच पदावर राहील्या असत्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील सही करणार असं आदेश देत आहे की, श्री.एस.ए.मुळीक, ८ वे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला हे वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचा कार्यभार पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८.

आदेश

क्र. ३३५-२०२४.—

श्रीमती. एस. बी. यादव, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी अकोला त्यांच्या खाती दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजी एकूण ६३ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक १२ सप्टेंबर, २०२४ ते १३ सप्टेंबर, २०२४ अशी एकूण तीन (०३) दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजीचा स्थानिक सुट्टी तसेच रजेच्या नंतर दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ रोजीची सुट्टी जोडून, दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त राहील.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती. एस. बी. यादव, ह्या जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर राहील्या असत्या.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी खालील स्वाक्षरी करणार असं

आदेश देत की आहे की, व्ही. पी. धुर्वे, ३ रे दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी अकोला ह्या सदर न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे काम पाहतील.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९.

आदेश

क्र. ३३६-२०२४.—

श्री. पी. एस. ठाकरे, सह दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी पातूर त्यांच्या खाती दिनांक २७ ऑगस्ट, २०२४ रोजी एकूण ६८ दिवसांची अर्जित रजा शिल्लक आहे. यांना दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ अशी एकूण चार (०४) दिवसांच्या परिवर्तीत रजेस कार्यान्वयन मंजूरी देण्यात येत आहे.

वरील रजेच्या काळात त्यांचे पद रिक्त होते.

रजेवरून परत आल्यानंतर त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती राहिल.

प्रमाणित करण्यात येते की, श्री. पी. एस. ठाकरे हे जर वर नमूद केल्याप्रमाणे रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर राहिले असते.

मुंबई दिवाणी न्यायालय कायदा, १८६९ चे कलम ३७ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून यापूर्वी दिलेल्या आदेशान्वये श्री. के. के. कुरंदळे सह दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, पातूर यांनी वरील रजेच्या काळात सदर न्यायालयाचे तातडीचे काम पाहिले.

(अवाच्य),

अकोला : प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१,
दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४. अकोला.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४०.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३३, ३७ व ४०

नुसार

जाहिरनामा

क्र. कावि-गृह विभाग-कक्ष-४(३)-५९९-२०२४.—

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशी पावेतो गणेशोत्सव साजारा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शहरात, गांवात, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक

शांतता भंग न होण्याच्या हेतुने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी, अगर मिरवणूकीत भाग घेणा-या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३३, ३७ व ४० प्रमाणे खालील निर्बंध घालण्यात येत आहे.

जिल्ह्यात दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) कोणासही जर श्री गणपती स्थापने प्रित्यर्थ अगर विर्सजना प्रित्यर्थ मेळावे किंवा पालख्या किंवा वाद्यांसहीत मिरवणूक काढावयाची झाल्यास, अगर नाचगाणे किंवा कुस्त्यांचे समाणे करावयाचे असल्यास त्या व्यक्तीने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिका-याकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे अशी लेखी परवानगी घेतल्याशिवाय वरील कालावधीत कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई आहे. (प्रेत यात्रेला मात्र नियम लागू राहणार नाही).

ज्या लोकांना असे परवाने पाहिजे असतील त्यांनी अशी मिरवणूक काढावयाचे ३६ तास अगोदर लेखी अर्जाद्वारे संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यांचे कडे खालीलप्रमाणे माहिती भरून दिली पाहिजे.

१. मुख्य आयोजकाचे पुर्ण नाव व पत्ता
२. ज्या कारण्यासाठी परवाना पाहिजे ते कारण
३. मेळावा अगर मिरवणूकीचे वर्णन व मंडळाचे नांव
४. कोणकोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारीख व वेळ
५. ज्या रस्त्याने मिरवणूक अगर मेळावा जाणार असेल तो रस्ता
६. ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारीख व वेळ
७. मिरवणूक चालकाचे व सदस्यांचे पूर्ण नाव व पत्ता
८. मुख्य आयोजकाने मिरवणूकीतील किंवा मेळव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वतःजबाबदार आहे असे अर्जावर लिहून दिले पाहिजे.
९. मिरवणूकीत वापरावयाचे वाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा यांचे कडून तपासून घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र.

अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळावा सार्वजनिक जागेतून नेतांना संबंधित व्यक्तीजवळ असा परवाना असावयास पाहिजे व दंडाधिकारी अगर पोलीस अंमलदार यांनी तो पहावयास मागीतल्यास त्यांना दाखविला पाहिजे.

श्री गणपती विर्सजनाचे दिवशी मिरवणूक अगर मेळावा रात्री १०.०० वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात नमूद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुस-या रस्त्याने त्यांना जावू दिले जाणार नाही व वहीवाट अगर इतर सबब ऐकली जाणार नाही. त्या मिरवणूकीमुळे इतर मिरवणूकीस अगर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी

घेतली पाहिजे. अडथळा झाला तर त्याबद्दल तो मुख्य आयोजक जबाबदार धरला जाईल. मिरवणूक विसर्जन वेळेच्या आत केले पाहिजे.

कोणत्याही प्रसंगी मिरवणूक अथवा मेळावा ह्यांनी प्रेतयात्रेला अग्रक्रम दिला पाहिजे (जावू दिले पाहिजे) व्यक्ती, प्रेत अगर त्यांच्या प्रतिमा यांचे सार्वजनिक जागेत प्रदर्शन करण्यास मनाई आहे.

वरील उत्सवाच्या काळात सभ्यता अगर नितीमतेत बीघाड होईल किंवा कायद्याविषयी तिरस्कार निर्माण होईल किंवा नरनिराळ्या जमातीतील शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य किंवा गैरवर्तन करण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जातीय तंटे, बखेडे निर्माण होतील अगर निरनिराळ्या भागात किंवा जमातीत संघर्ष निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, भाषण, जाहीरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे यास सक्त मनाई करण्यात आहे. तसेच, बिभत्स शब्दांचा उच्चार करू नये किंवा बिभत्स सोंग आणू नयेत. कोणास अपमानकारक चिड येण्यासारखे किंवा असे कोणतेही कृत्य करू नये व शांतता भंग होईल अशा प्रकारच्या घोषणा करू नये, अगर गैरशिस्त गोंगाट करू नये.

ज्याचे बरोबर वाघ साहीत्य, खेळ, दिंड्या, आखाडे, सोंग फलके आहेत अशा लोकांनी रस्त्याने जातांना आजूबाजूस राहणा-या लोकांना त्रास होईल अशा रितीने थांबू नये, अगर गाणे गावू नये आणि ज्यावेळी एखादे जनावर बुजाडण्याचा संभव असेल त्या त्या वेळी अशी जनावरे तेथून निघून जाई पर्यंत वाघ वाजविणे एकदम बंद ठेवले पाहिजे.

मशीदी जवळून मिरवणूक जातांना मशीदीपुढे न थांबता पुढे निघून जावे, रेंगाळू नये. मेळावे किंवा मिरवणुकी रस्त्याने जात असता किंवा रस्त्याने मेळाव्यातील मुले पदे म्हणू लागली असता अगर रस्त्याने काही वेळपर्यंत मेळाव्यास उभे राहणे भाव पडले असता मेळाव्याचे अगर मिरवणूकीच्या मुख्य आयोजकाने रस्त्यावरून गाडी वगैरे वाहनास अडथळा होणार नाही अशी तजविज केली पाहिजे असा अडथळा झाला तर त्या बद्दल तो मुख्य आयोजक जबाबदार धरला जाईल. मेळावा अगर मिरवणुक रस्त्याने जात असतांना त्यातील कोणत्याही इसमाने विशेष परवाण्याशिवाय कोणतेही अग्नीशस्त्र, मशाल (टेंभे), तलवार, खंजीर, कट्यार, चाकू, काठ्या, बांबू, छोटे दगड, गोफन अगर कोणत्याही प्रकारचे शस्त्र अगर ज्या योगे दुखापत करता येईल असे कोणतेही शस्त्र किंवा पदार्थ घेवून जावू नये अथवा जवळ बाळगू नये, ज्यांचे जवळ शस्त्र किंवा वस्तू सापडतील त्यांचे जवळून ते घेवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात येतील.

मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३३, ३७ व ४० प्रमाणे मला जे अधिकार आहेत त्या नुसार जाहिरनामा काढण्यात येत आहे. परिस्थितीचे अवलोकन करून माझी अशी खात्री आहे की वरील जाहिरनामा प्रसिध्द होताच तो ताबडतोब अंमलात यावा. ज्यांचा या जाहिरनाम्याशी संबंध असेल त्यांनी तो पाळला पाहिजे. या जाहिरनाम्यातील कोणत्याही शर्तीच्या विरुद्ध जो कोणीही गुन्हा करेल तो मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे

कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, अशा गुन्हेगारांवर मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम १५२ नुसार व भारतीय दंड संहिता प्रमाणे सुध्दा खटला भरण्यात येईल.

हा जाहिरनामा दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ चे सकाळी ६.०० वाजेपासून दिनांक १७ सप्टेंबर, २०२४ चे रात्री १०.०० वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) अंमलात राहील.

हा जाहिरनामा आज दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानीशी काढण्यात येत आहे.

डॉ. किरण पाटील,

बुलढाणा :

जिल्हादंडाधिकारी,

दिनांक ०२ सप्टेंबर, २०२४.

बुलढाणा .

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४१.

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

वाचा :-(१) पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांचे पत्र क्र. जि. वि. शा-३५२६-२०२४ दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ प्राप्त दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४.

आदेश

क्र. कक्ष-२७-म. स.-१०-गृह विभाग-३७-(१)-(३)आदेश कावि -९०-२०२४.-

उपरोक्त वाचा क्र. (१) अन्वये पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी दिलेल्या पत्रान्वये नमूद केले आहे की, अमरावती ग्रामीण घटकात दिनांक ०७ सप्टेंबर, २०२४ पासून गणपती स्थापना होणार असून गणपती विसर्जन दिनांक १४ सप्टेंबर, २०२४ पासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरु होणार आहे. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमते. दिनांक १६ सप्टेंबर, २०२४ रोजी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण सर्वत्र साजारा करण्यात येणार आहे.

उपरोक्त विषयान्वये सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. तसेच, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी हे एकमेकांविरोधात बयानबाजी व पोस्टरबाजी करीत असल्यामुळे स्थानिक स्तरावर त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच, जिल्ह्यामध्ये स्थानिक पक्ष व इतर पक्षांकडून व संघटनांकडून उपोषणे/आंदोलने करण्यात येतात. विविध वस्तूच्या दरवाढीमुळे स्थानिक संघटना तसेच विविध मागण्या व प्रश्नांवर मुस्लीम संघटना, हिंदू संघटना, शेतकरी संघटना व इतर संघटना, पक्ष अचानक आंदोलन करू शकतात. त्याच प्रमाणे मराठा/धनगर/ओबीसी समाजातर्फे आरक्षण करीता आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर काळात काही खोडसाळ समाजकंटकांकडून क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण करून तसेच स्थानिक नागरिकांकडून व राजकीय पक्ष संघटनांकडून वेळोवेळी किंवा अचानकपणे आपआपल्या मागण्याकरीता आंदोलन करण्यात येतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी वरिल बाबी लक्षात घेता जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत राहावी याकरीता पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश दिनांक ०८ सप्टेंबर, २०२४ चे ००.०१ वा पासून ते दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ चे २४.०० वा. पर्यंत लागू करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

त्यानुसार उपरोक्त बाबी लक्षात घेता जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत राहावी या दृष्टीने सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्याचे दृष्टीने मी, अनिल भटकर, अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती मला प्रदान असलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिसूचना व आदेशान्वये खालील प्रकारास पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश दिनांक ०८ सप्टेंबर, २०२४ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ चे २४.०० वा. पर्यंत लागू करण्याबाबत सदर आदेश निर्गमित करीत आहे.

अधिसूचना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)

- (१) शस्त्र तसेच तलवार, भाला, चाकू लाठी व इतर वस्तुमुळे जीवीत हानी होवू शकते असे शस्त्र.
- (२) विस्फोटकाचे व कच्च्या मालाची वाहतूक करणे.
- (३) दगड, विटा, इ. क्षेपणास्त्राचा वापर करणे (गोळा करणे)
- (४) माणसाच्या/जमावाच्या एकत्रीकरण करण्यास, पुतळ्याचे प्रदर्शन करण्यास.
- (५) जाहीररित्या ओरडणे, गाणे संगीत वाजविणे, बिभीस्त चाळे करणे, अंगविक्षेप करणे, चित्र विचीत्र कृती करणे, बदनामी कारक बोलणे, छायाचित्राचे प्रदर्शन करणे.

अधिसूचना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(३)

कोणत्याही मानवी मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी, धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपरोक्त नमूद कालावधीकरीता बंदी घालीत आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम (१) अन्वये जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये जारी केलेल्या आदेश दिनांक ०८ सप्टेंबर, २०२४ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ चे २४.०० वा. पर्यंत अमरावती जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात लागू राहील.

उपरोक्त कलम ३७ (१) अन्वये जारी केलेल्या अधिसूचनाचे उल्लंघनाबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (२) अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच कलम ३७ (३) अन्वये जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघनाबाबत संबंधितांवर उचित कायदेशिर कारवाई करिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम (३) अन्वये करण्यात येईल. उपरोक्त आदेश कामावरील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना लागू होणार नाही. अंत्ययात्रेच्या व्यतिरीक्त कोणत्याही मिरवणूक/ कोणत्याही रस्ता/ओळी मधून कोणत्याही पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

सदरहू आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

अनिल भटकर,

अमरावती :

अपर जिल्हादंडाधिकारी,

दिनांक ०६ सप्टेंबर, २०२४.

अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४२.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

अधिसूचना

क्रमांक. जिउनि-वि. १ अ-नोंदणी परवानगी-जन्मभूमी अर्बन-२२६५

नोंदणी क्रमांक बियुडी-(बियुडी)-सीएसआर-(सीआर)-१६३-२०२४, दिनांक २ जुलै, २०२४ नुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी प्रसिध्द केले आहे की, नियोजित जन्मभूमी विकास अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा, मु. चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक-बियुडी-(बियुडी)-सीएसआर-(सीआर)-१६३-२०२४, दिनांक २ जुलै, २०२४ रोजी नोंदणी केली आहे. सदर संस्थेचे वर्गीकरण “साधन संस्था” असून “उपवर्गीकरण” कर्ज देणाऱ्या “साधन संस्था” असे आहे.

दिनांक ०२ जुलै, २०२४

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४३.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम

१५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश

क्रमांक. वि. २ (अ) वसूली -कलम १५६-अधि. प्रदान आदेश - श्री. पाटील. दिशा अर्बन सोसा.- २३२३-२०२४-

ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा या आदेशान्वये दिशा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा. लि., बुलडाणा. र. नं. ३६४, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा, या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यास त्यांच्या नांवापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून दिनांक ०१ एप्रिल, २०२४ ते दिनांक ३१ मार्च, २०२४ या कालावधीकरीता प्रदान आहे.

अनुसूची

अ. क्र.	अधिकार प्रदान केलेल्या	अधिकार प्रदान केलेल्या	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
	अधिकाऱ्याचे नांव अधिकाऱ्याचा हुद्दा			
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	श्री. नेताजी गुलाबराव पाटील	विशेष वसुली व विक्री अधिकारी	विशेष वसुली व विक्री अधिकारी	बुलढाणा जिल्ह्यापुरते
(१)	आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करतांना सहकारी कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील .			
(२)	सदर अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.			
(३)	आपण दरमहा सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात “अ-३”, “अ-४” व “ब” कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.			
(४)	आपली बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून			

काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यु झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

- (५) आपण वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलाने शासकीय कोषागारात करावा. वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही सोबत जोडलेल्या नमुना “अ-१”, “अ-२”, “अ-३”, “अ-४” मध्ये ठेवावी.
- (६) मा.उच्च न्यायालय, मुंबई रिट याचिका क्र. १९४२-२०१३ दि बेसिन कॅथोलिक को-ऑप बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर, २०१६ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन व वसुलीची कार्यवाही करतांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
- (७) आपण नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करित असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार आपणास प्रदान करण्यात येणार नाही.
- (८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४-प्र. क्र. २३१-१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर, २००६ अन्वये आपणास तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
- (९) आपणास आपल्या नांवापुढे कोठेही “महाराष्ट्र शासन नियुक्त” किंवा “सिव्हील कोर्ट”, “एक्झिक्युटीव्ह कोर्ट” या शब्दाचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी “वसूली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)” असे लिहावे.
- (१०) आपणास वसूलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “ वसूली अधिकारी - - - - सहकारी बँक-पतसंस्था - - - - ” असा फलक लावता येऊ शकेल.
- (११) आपण पगार जप्तीची कार्यवाही करतांना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करित आहे. त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
- (१२) आपणास थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३) नुतनीकरणाचा प्रस्ताव मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म. रा. , पुणे यांचे परिपत्रक जा. क्र. पतसंस्था-सआ-५-वसुली अधिकारी नियुक्ती - फेरनियुक्ती -२०१८ दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१८ मध्ये दिलेल्या सूचने नुसारच प्रस्ताव दाखल करण्यात यावा.

(१४) वसुली अधिकारी यांनी तीन वर्षांतून किमान एकदा मान्यता प्राप्त संस्थेकडून तीन दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असल्याने आपण मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण घेणे आवश्यक राहिल, अन्यथा सदर वसुलीचे अधिकार रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

नानासाहेब चव्हाण,

बुलढाणा : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
दिनांक ०९ जुलै, २०२४. बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४४.

अधिसूचना

क्रमांक. जिउनि-वि. १ अ-नोंदणी परवानगी-धनमंगल म. अर्बन १८०९-२०२४-

नोंदणी क्रमांक बियुडी-(बियुडी)-सीएसआर-(सीआर)-१६२-२०२४, दिनांक २४ मे, २०२४ नुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी प्रसिध्द केले आहे की, नियोजित धनमंगल महिला अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.बुलढाणा, ता. जि. बुलढाणा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक-बियुडी-(बियुडी)-सीएसआर-(सीआर)-१६२-२०२४, दिनांक २४ मे, २०२४ रोजी नोंदणी केली आहे. सदर संस्थेचे वर्गीकरण साधन संस्था असून उपवर्गीकरण “ कर्ज देणाऱ्या साधन संस्था” असे आहे.

आर. पी. घोंगे,

बुलढाणा : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
दिनांक: २७ ऑगस्ट, २०२४. बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४५.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

आदेश

क्रमांक वि. १ ज्ञानगंगा ना. सह. प. -पुनरुज्जीवन ७५४- २०२४-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ अन्वये व महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्राद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे आदेश क्रमांक अप्रदा ०५१९-प्र. क्र. ५९-१३-स, दिनांक २४ नोव्हेंबर, २०२१ अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, महेश कृपलानी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मलकापुर याद्वारे ज्ञानगंगा नागरी सरकारी पत संस्था म. मलकापुर, र.नं. १२४० या अवसायनामध्ये असलेल्या संस्थेची याद्वारे पुनर्रचना करित आहे.

सदरहू आदेश आज दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

एम. ए. कृपलानी,

मलकापुर : सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,
दिनांक २३ ऑगस्ट, २०२४. मलकापुर.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४६.

अधिसूचना

क्रमांक सनिवा-वि-१-नियमन-गृहनिर्माण संस्था नोंदणी -प. व्य. धा.- ७४६-२०२४

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वाशिम, ता. जि. वाशिम याद्वारे अधिसूचित करण्यात येत की, नियोजित ईश्वरी रेसीडेन्सी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या, वाशिम, ता. जि. वाशिम या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अंतर्गत करण्यात आलेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक WSM/(WSM)/ HSG-TC-१०३८-२०२४, दिनांक ३० मे, २०२४, हा असून तिचे वर्गीकरण “गृहनिर्माण संस्था” व उपवर्गीकरण “ईतर संस्था” असे आहे.

एम. डी. कच्छवे,

वाशिम : सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,
दिनांक ३० मे, २०२४. वाशिम.